

राज्यातील शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्ती योजनेतर्गत पालकांची उत्पन्न मर्यादा वाढविणेबाबत.

महाराष्ट्र शासन

विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग
शासन निर्णय क्रमांक: इबीसी-२०१७/ प्र.क्र.२७/ शिक्षण
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ०१ जानेवारी, २०१८

- वाचा :** १. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. इबीसी-२०१६/ प्र.क्र.२२१/ शिक्षण-१, दिनांक ३१.मार्च,२०१६
२. शासन निर्णय, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, क्रमांक सीबीसी-१०/२००८/प्र.क्र .६९७/विजाभज-१, दि.१६ डिसेंबर,२०१७

प्रस्तावना :

राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरु असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती,भटक्या जमाती ,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न रुपये ६.०० लक्ष वरून रुपये ८.०० लक्ष करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय-

राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरु असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती,भटक्या जमाती ,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून रुपये ६.०० लक्ष वरून रुपये ८.०० लक्ष करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. सुधारित उत्पन्न मर्यादा सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम/द्वितीय/तृतीय/चतुर्थ वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे.
३. सदर योजनेच्या अटी/शर्ती शासन निर्णय,क्र.इबीसी -२०१६/प्र.क्र.२२१/शिक्षण-१,दि.३१ मार्च,२०१६ नुसार राहतील.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०१०११७२१०५७०२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षंकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(भा.र.गावित)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव ,राजभवन,मलबारहिल,मुंबई
२. मा.मुख्यमंत्रीयांचे अ.मु.स .सचिव,मंत्रालय,मुंबई
३. मा.मंत्री,विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण मंत्रालय,मुंबई यांचे खाजगी सचिव
४. मा.राज्यमंत्री,विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण मंत्रालय,मुंबई यांचे खाजगी सचिव
५. मा.मंत्री,वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,मंत्रालय,मुंबई यांचे खाजगी सचिव
६. मा.मंत्री,उच्च व तंत्र शिक्षण विभाग,मंत्रालय,मुंबई यांचे खाजगी सचिव
७. मा.मंत्री,कृषी व पदुम विभाग,मंत्रालय,मुंबई यांचे खाजगी सचिव
८. मा.मुख्य सचिव ,महाराष्ट्र राज्य ,मुंबई
९. अपर मुख्य सचिव ,कृषी व पदुम विभाग,मंत्रालय,मुंबई
१०. अपर मुख्य सचिव ,वित्त विभाग ,मंत्रालय,मुंबई
११. अपर मुख्य सचिव ,वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,मंत्रालय,मुंबई
१२. अपर मुख्य सचिव ,नियोजन विभाग ,मंत्रालय,मुंबई
१३. मा.प्रधान सचिव (पदुम), कृषी व पदुम विभाग,मंत्रालय,मुंबई
१४. मा.सचिव ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,मंत्रालय,मुंबई
१५. मा.सचिव, विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण मंत्रालय,मुंबई
१६. आयुक्त ,समाज कल्याण आयुक्तालय ,महाराष्ट्र राज्य ,पुणे
१७. संचालक ,विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे
१८. अपर मुख्यसचिव /प्रधान सचिव / सचिव मंत्रालयीन सर्व विभाग
१९. सर्व सह सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी विजाभज ,इमाव व विमाप्र कल्याण विभाग मंत्रालय,मुंबई
२०. सर्व सह सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई
२१. संचालक,तंत्र शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई
२२. संचालक ,वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई
२३. महासंचालक,माहिती व जनसंपर्क संचालनालय,मंत्रालय,मुंबई (प्रसिध्दीसाठी)
२४. महालेखापाल,(लेखा व अनुज्ञेयता),महाराष्ट्र-१/२,मुंबई/नागपुर
२५. महालेखापाल,(लेखा परीक्षा)महाराष्ट्र-१/२,मुंबई/नागपुर
२६. अधिदान व लेखा अधिकारी,मुंबई
२७. सर्व प्रादेशिक उपायुक्त/सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण विभाग

- २८ निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
- २९ सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- ३० कक्ष अधिकारी , वित्त विभाग(व्यय-१४/अर्थ-५)मंत्रालय, मुंबई
- ३१ कक्ष अधिकारी, विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती, विधानभवन, मुंबई
- ३२ कक्ष अधिकारी , विधानमंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती, विधानभवन, मुंबई
- ३३ सचिव , माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय यांना महाडिबीटी पोर्टलवर योग्य ती नोंद घेण्यासाठी
- ३४ निवड नस्ती (शिक्षण).